

GV Films Limited

B/14-B, Pravasi Industrial Estate Co - Operative Society Ltd. 1st Floor, Vishweshwar Nagar, Off Aarey Road, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel.: 02247495238

E-mail: cs.gvfilmsg@gmail.com Website : www.gvfilms.in CIN No : L92490MH1989PLC238780

SCRIPT CODE: 523277, SCRIPT ID: GVFILM

Date: 17/08/2024

To

The Manager, BSE Ltd, Corporate Relationship Dept, 25th Floor, Sir P.J.Towers, Dalal Street, Mumbai 400001.

Sub: Newspaper advertisement - Results for the Quarter Ended 30th June, 2024

Copies of the advertisements of the Financial Results of G.V. Films for the Quarter Ended 30thJune, 2024 Published in Marathi and English Newspapers on 17thAugust, 2024 are enclosed herewith.

Kindly take it in your record.

Thanking you

For G.V. Films Limited

BALAGIRI VETHAGIRI VETHAGIRI

Managing Director

Din: 01735497



अपना सहकारी बॅन्क लि.

अपना बॅन्क भवन. डॉ. एस. एस. राव रोड.

सूचना

बँक शाखाचे विलीनीकरण/बंद करण्याबाबत

खातेदारांना कळविण्यात येते की, प्रशासकीय कारणास्तव बँकेच्या खालील शाखा विलीनीकरण/बद करण्यात येत आहेत.

१) गोरेगाव शाखा २) धारावी शाखा

3) बांद्रा शाखा

४) दहिसर शाखा

मालाड (पश्चिम) शाखेत विलीनीकरण प्रतिक्षानगर शाखेत विलीनीकरण कूर्ला शाखेत विलीनीकरण

बोरीवली (पूर्व) शाखेत विलीनीकरण

शाखा विलीनीकरण/बंद करण्याची तारीख आपणास लवकरच कळविण्यात येईल. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. अधिक माहितीकरीता संबंधित शाखेशी संपर्क साधावा.

दिनांकः १७/०८/२०२४

सही/-मुख्य कार्यकारी अधिकारी

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ)

ई-निविदा सूचना

कार्यकारी अभियंता [शहर] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) **खोली क्र ५३९, चौथा मजला,** गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ (दुरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४८४) यांनी योग्य वर्गवारी तथा शासकीय किंवा निमशासकीय नोंदणीकृत ठेकेदाराकडून एकूण १ कामाकरिता बी-१ (टक्केवारी) नम्न्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत ई-निविदा सूचना व निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेत स्थळ http://mahatenders.gov.in, वर उपलब्ध असतील. निविदा विक्री दिनांक २०.०८.२०२४ सकाळी १०.०० पासून दिनांक २७.०८.२०२४ सायंकाळी ५.३५ पर्यंत राहील. निविदा सचनेबाबत श्धिदपत्रक/बदल http://mahatenders.gov.in, संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (शहर), मुं.झो.सु. मंडळ यांनी राखून ठेवला आहे सही/-

_{म्हाडा-गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था} मुं.झो.सु. मंडळ, मुंबई

परिशिष्ट । फॉर्म ए

कार्यकारी अभियंता (शहर).

जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी ॲन्ड बँक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (स्वेच्छा परिसमापन प्रक्रिया) रेग्युलेशन, २०१७ चा रेग्युलेशन १४) अम्पूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टेकहोल्डर्सच्या माहितीसाठी

	स्टकहाल्डसच्या माहितासाठा							
۶.	कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव	अम्पूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड						
٦.	कॉर्पोरेट व्यक्तीचा स्थापनेची तारीख	२२.०७.२०१५						
₹.	कॉर्पोरेट व्यक्ती ज्या अंतर्गत स्थापित / नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	आरओसी-पुणे						
٧.	कॉर्पोरेट व्यक्तींचे कॉर्पोरेट आयडेंटीटी क्रमांक/ लिमिटेड लाएबिलिटी आयडेंटीटी	यु७२९००पीएन२०१५एफटीसी१५५८९०						
ч.	कॉर्पोरेट व्यक्तीच्या नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्य कार्यालय (जर असल्यास) त्याचा पत्ता	नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस क्र. ५०१, कॉपॉरेट प्लाझा एसआर १०६ए, भांबुर्डे, पुणे, महाराष्ट्र, भारत ४११०१६.						
ξ.	कॉर्पोरेट व्यक्तीचे परिसमापन सुरु होण्याची तारीख	१४ ऑगस्ट, २०२४						
9.	परिसमापकाचे नाव, पत्ता, ईमेल पत्ता, द्र्ध्वनी क्रमांक आणि नोंदणीकरण क्रमांक	सीएस निथ्या पसुपथी जुना क्र.: २८ (नवीन क्र. १०) ३ रा क्रॉस स्ट्रीट, आर के नगर, राजा अज्ञामालाई पुरम, चेन्नई, तमिळ नाडू ६०००२८ ईमेल: nithya@prowiscorporate.com टेलिफोन क्र.: ९५६६०३३००७ (नॉद क्र. आयबीबीआय/आयपीए-००२/ अयपी-एन००९११/२०२०- २०२१/१३१४४)						
٤.	दावे सादर करण्याची अंतिम तारीख	१३ सप्टेंबर, २०२४						

याद्वारे सूचना देण्यात येते की, अम्पूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी १४ ऑगस्ट, २०२४ रोजी **अम्पूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**च्या स्टेकहोल्डर्स यांना त्यांच्या दाव्यांचे पुरावे बाब ७ च्या समोर

नमूद केलेल्या पत्त्यावर परिसमापकांकडे **१३ सप्टेंबर, २०२४** रोजीस किंवा पूर्वी पाठविण्यास सांगण्यात येत आहे. वित्तीय धनकोंनी त्यांच्या दाव्याचे पुरावे केवळ इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत. सर्व इतर स्टेकहोल्डर्सने दाव्यांचे पुरावे व्यक्तिशः टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत.

चुकीचे आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांच्या पुराव्यांचे सादरीकरण शिक्षेस पात्र असेल.

परिसमापकांचे नाव आणि सही

सीएस निथ्या पसुपथी दिनांक: १७ ऑगस्ट,२०२४ नोंद. क्र. आयबीबीआय/आयपीए-००२/ आयपी-एन००९११/२०२०-२०११/१३१४४ ठिकाण: पुणे

भारत सरकार (वित्त मंत्रालय)

मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ ३ रा मजला एमटीएनएल भवन, स्ट्रॅगर्ड रोड, कुलाबा मार्केट,

कुलाबा मुंबई - ४००००५ रिकव्हरी ऑफ डेब्ट ॲण्ड बँकरप्टसी ॲक्ट १९९३ सहवाचता आयकर अधिनियम १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ५३ अंतर्गत विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना.

वसुली कार्यवाही क्र. ७९ सन २०११

नि.क. १०१ पुढील तारीख: १८.०९.२०२४

...प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार

च्या प्रकरणात सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ...अर्जदार/ प्रमाणपत्र धारक विरूध्द

१. श्री. राजेंद्र सी. सिंग . आर.सी.एफ. कॉलनी, टाईप ॥, ब्लॉक क्र. १०,

फ्लॅट क्र. २३२, चेंबूर, मुंबई-४०००७४. फ्लॅट क्र. बी-१०१, १ला मजला, समर्थ व्हिला, प्लॉट क्र. ए-/६५,

सेक्टर १९, कोपरखैरणे, नवी मुंबई २. श्री. शांताराम डी. थोरात

श्री. राजेंद्र सी. सिंग आणि अन्य.

आर.सी.एफ. कॉलनी, टाईप ॥, बिल्डिंग २६, खोली क्र. ३०३,

चेंबूर, मुंबई-४०००७४.

3. संबंधित सोसायटी/प्राधिकरण फ्लॅट क्र. १०१, बी-विंग, १ला मजला, समर्थ व्हिला,

प्लॉट क्र. ए-/६५, सेक्टर १९, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९. ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.२, मुंबई यांनी काढलेल्य ओ.ए. क्र. १८३ सन २०१० मधील वसुली प्रमाणपत्र क्र. ७९ सन २०११ च्या निष्पादना

निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमद स्थावर मिळकत विकण्याचे आदेश दिले आहेत. तम्हाला याद्वारे कळविण्यात येते की. विक्रीची उदघोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरित . १८.०९.२०२४ रोजी दु. १२.०५ वा. ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उदघोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाणी संबंधित

कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०१, बी-विंग, १ला मजला, समर्थ व्हिला, प्लॉट क्र. ए-/६५, सेक्टर १९, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९.

१३ ऑगस्ट, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले

यांना प्रत,

२. एमआयडीसी/तलाठी/सिडको/पालिका प्राधिकरण

आयकर, जीएसटी इ.

MRC AGROTECH LIMITED

Regd Office: OFFICE NO.1028, 10th Floor, The Summit-Business Bay Omkar, Near WEH, Andheri East, Mumbai-400093 CIN: L15100MH2015PLC269095 ANNEXURE I TO CLAUSE 33 OF LISTING AGREEMENT

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE PERIOD ENDED 30.06.2024

				(110 III = 400)
Period	3	Months ende	d	12 months ended
Particulars Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	31.03.2024
Total income	273.22	329	200.42	1518.59
Total expenses	265.96	290	295.49	1520
Total profit before exceptional items and tax	7.26	39	-95.07	-1
Total profit before tax	7.26	33	21.93	115.59
Net Profit Loss for the period from continuing operations	7.26	20	16.13	89
Paid-up equity share capital	1042.1	1042.1	1042.1	1042.1
Reserves excluding revaluation reserve	-	-	-	-
Earnings per share (a) Basic earnings (loss) per share from continuing and discontinued operations	0.04	0.04	0.12	0.86
(b) Diluted earnings (loss) per share from continuing and discontinued operations	0.04	0.04	0.12	0.86

EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE PERIOD ENDED 30.06.2024

				(113 III Laus)		
Period	3	3 Months ended				
Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	31.03.2024		
Total income	273.22	329	200.42	1518.59		
Total expenses	270.04	291	295.49	1520		
Total profit before exceptional items and tax	15.76	38	-95.07	-1.41		
Total profit before tax	15.76	38	-95.07	-1.41		
Net Profit Loss for the period from continuing operations	10.51	20	16.13	89.19		
Paid-up equity share capital	2150.74	1042.1	1042.1	1042.1		
Reserves excluding revaluation reserve	-	-	-	-		
Earnings per share						
(a) Basic earnings (loss) per share from						
continuing and discontinued operations	0.005	0.04	0.12	0.86		
(b) Diluted earnings (loss) per share from						
continuing and discontinued operations	0.005	0.04	0.12	0.86		

Notes:

a. The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on 14.08.2024

The above is an extract of the detailed format of STANDALONE and Consolidated UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30.06.2024. Filed with BSE under regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30.06.2024 are available on stock exchange website (www.bseindia.com) and company website (www.mrcagro.com)

BY ORDER OF THE BOARD

Place: Mumbai Date: 14.08.2024

Sd/ Ashok Kumar Singh Director & CEO

MRC

जी. व्ही. फिल्म्स लिमिटेड

नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी १४ बी, १ ला मजला, प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगांव मुलुंड लिंक रोड, गोरेगांव पूर्व, मुंबई - ४०००६३, दूर: ०२२-४७४९५२३८, ईमेल पत्ताः cs.gvillms@gmail.com वेबसाईट: www.gvfilms.ir सीआयएन: एल९२४९०एमएच१९८९पीएलसी२३८७८०

३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित एकत्रित

(रक्षम ला									
			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष				
	तपशील	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	38.03.2028				
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	4.80	(٥.٥४)	२१.००	८१.४७				
2	कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण								
	बाबींपूर्वी कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	(६९.६३)	(६५.२१)	(४५.९४)	(१४३.४३)				
ş	कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा								
	अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)	(६९.६३)	(६५.२१)	(४५.९४)	(१४३.४३)				
γ	कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किंवा								
	अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)	(६९.६३)	३५.३८	(४५.९४)	(४२.८४)				
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न								
	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर								
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(६९.६३)	३५.३८	(४५.९४)	(४२.८४)				
Ę	समभाग भांडवल	९१४६.२८	९१४६.२८	९१४६.२८	९१४६.२८				
Q	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)								
	(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)								
	१. मुलभूत	(০.০০৬६)	0.0039	(०.००५०)	(০.০০४७)				
	२. सौम्यिकृत	(০.০০৬६)	0.0039	(०.००५०)	(০.০০४७)				

30.08.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित

	अलिप्त वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती									
			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष					
	तपशील	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४					
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)					
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	0.04	0.04	0.88	٥.۶.٥					
2	कालावधीसाठी करपूर्व अपवादात्मक आणि/किंवा									
	अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)	(५८.५८)	(५२.८४)	(२१.४२)	(१२८.३०)					
ş	कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किंवा									
	अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)	(५८.५८)	(५२.८४)	(२१.४२)	(१२८.३०)					
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न									
	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर									
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(५८.५८)	(५२.८४)	(२१.४२)	(१२८.३०)					

क्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे तपशिलवा . वेवरण स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.gvfilms.in) वर उपलब्ध आहे

ठिकाण : चेन्नई सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालव दिनांक: १४.०८.२०२४ डीआयएन : ०१७३५४९७

जी. व्ही. फिल्म्स लिमिटेड साठी श्री. बालागिरी वेठागिरी वेठागिरी

TWENTY FIVE SOUTH REALTY LIMITED

CIN: U51100MH1996PLC100876 Registered Office: Hindoostan Mills Compound, Kashinath Dhuri Marg, Patilwadi Off Veer Sarvarkar Road, Prabhadevi, Mumbai 400025 E-mail: info@twenty5south.com.; Website: www.25south.in.

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(₹ in lakh)

Sr.	Particulars	Quarter Ended		Year ended
No.		30.06.2024 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1.	Total Income from Operations	8,849	19,607	84,902
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(1009)	523	(10,507)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)#	(1009)	523	(10,507)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)#	(1009)	8284	(27,366)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1009)	8284	(27,366)
6.	Paid up Equity Share Capital	5	5	5
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-
8.	Securities Premium Account	18,663	18,663	18,663
9.	Net Worth	(57,000)	(20,337)	(55,992)
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	2,52,410	2,32,410	2,52,410
	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12.	Debt Equity Ratio	(5.53)	0.40	(5.33)
13.	Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	Basic	(2,095)	(17,210)	(56,852)
	Diluted	(2,095)	(17,210)	(56,852)
14.	Capital Redemption Reserve	-	-	-
15.	Debenture Redemption Reserve	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	0.93	1.06	0.79
17.	Interest Service Coverage Ratio	0.93	1.06	0.79

Date : August 14, 2024

Place: Mumbai

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on August 14, 2024.

The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 ("the act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016 and in accordance with the requirement of Regulation 52 of the SÉBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,

The above is an extract of the detailed format of annual financial results filed with BSF Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results is available on the website of BSE Limited at www.bseindia.com.

For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.

Figures for the previous year have been regrouped/reclassified/rearranged to conform to the figures of the current year. The pertinent items need to be disclosed if the said disclosure is required as per Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

> For and on behalf of the Board PRAPHUL SHINDE WHOLETIME DIRECTOR DIN: 03140671

AJR INFRA AND TOLLING LIMITED

CIN: L45203MH2001PLC131728 Registered Office: 3rd Floor, Plot No. 3/8, Hamilton House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038. INDIA Tel: 91 - 22 - 67487200; E-mail: info@ajrinfra.in; Website: www.ajrinfra.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

Sr.	Particulars		STA N		CONSOLIDATED		
No.		Quarter ending June 30, 2024 (Reviewed)	Quarter ending March 2024 (Reviewed)	Quarter ending June 2023 (Reviewed)	Previous Year ending March 2024 (Audited)	Quarter ending June 2024 (Reviewed)	Year ending March 2024 (Audited)
1	Total Income from Operations	286.99	468.94	992.33	2,022.42	1,851.25	7,668.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(358.18)	21.58	663.15	(1,553.09)	(7,347.88)	(28,871.20)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(474.47)	(22,409.91)	663.15	(23,984.58)	(7,244.88)	(22,935.35)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(0.68)	(22,435.31)	633.60	(24,086.59)	(6,773.66)	(23,057.76)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.68)	(22,436.67)	633.60	(24,087.95)	(6,773.66)	(23,060.34)
6	Equity Share Capital				18,917.64		18,917.64
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				(1,41,210.28)		(2,71,586.34)

2. Diluted:

Place: Mumbai

Date: 14th August, 2024

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s)i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and the Company's website www.ajrinfra.in

0.07

For AJR INFRA AND TOLLING LIMITED

Mineel Mali Whole Time Director DIN-06641595

(रु. लाखात)

(0.59)

GENESYS

जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड

Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)

नोंदणी. कार्यालय : ७३ ए, एसडीएफ-॥, सिप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९६ वेबसाईट: www.igenesys.com, ई-मेल: investors@igenesys.com, सीआयएन : एल६५९९०एमएच१९८३पीएलसी०२९१९७, दूर. क्र. ०२२-४४८८ ४४८८, फॅक्स क्र. ०२२-२८२९०६०३,

जून ३०, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशिल	अलिप्त एकत्रित			त्रित				
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३०-जून-२४	३१-मार्च-२४	३०-जून-२३	३१-मार्च-२४	३०-जून-२४	३१-मार्च-२४	३०-जून-२३	३१-मार्च-२४
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	५,६६६.६७	७,०१९.१४	३,५११.९१	१९,९४९.२२	५,७१६.५४	७,१६३.२६	३,५४७.२७	२०,३२६.९३
?	सर्वसाधारण कामकाजातून निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	१,५०७.८५	३,०७०.९९	५८.३९	६,०३१.३९	८७७.७१	२,४१०.०४	(५२३.६२)	३,७१७.५५
3	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१,५०७.८५	३,०७०.९९	५८.३९	६,०३१.३९	८७७.७१	२,४१०.०४	(५२३.६२)	३,७१७.५५
Х	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१,१५९.८४	२,१५९.६०	३५.६१	४,४९४.८४	५२९.७०	१,४७८.८८	(५४६.४०)	२,१६१.२३
ų	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर आणि सहयोगींच्या तोट्याच्या हिश्श्यानंतर निव्वळ नफा/(तोटा)	१,१५९.८४	२,१५९.६०	३५.६१	४,४९४.८४	५२९.७०	१,४७८.८८	(५४६.४०)	२,१६१.२३
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)								
ξ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	१.२७	(۶۵.১)	(१२.१२)	4.80	१०.६३	(१२७.८०)	(४९.५७)	0.83
૭	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा)	१,१६१.११	२,१५०.७८	२३.४९	४,४९९.९४	५४०.३३	१,३५१.०८	(५९५.९७)	२,१६१.३६
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)								
۷	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न हिशोबात धरायचे								
	अ-नियंत्रक व्याज	-	-	-	-	(७.८४)	(९.७५)	(१३.९४)	(४५.९३)
	कंपनीचे समभाग धारक	१,१६१.११	२,१५०.७८	२३.४९	४,४९९.९४	५४८.१७	१,३६०.८३	(५८२.०३)	२,२०७.२९
9	वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) हिशोबात धरायचे								
	अ-नियंत्रक व्याज	_	_	_	_	(88.5)	(६.१५)	(१३.३७)	(४६.०६)
	कंपनीचे समभाग धारक	१,१५९.८४	२,१५९.६०	३५.६१	४,४९४.८४	५३८.१४	१,४८५.०३	(५३३.०३)	२,२०७.२९
१०	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	१,९७९.९३	१,९७७.०३	१,८८८.७०	१,९७७.०३	१,९७९.९३	१,९७७.०३	१,८८८.७०	१,९७७.०३
११	इतर इक्विटी				५३,१४०.९०				४७,१००.७६
१२	प्रतिभाग प्राप्ती (भारित सरासरी) (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनांसाठी)								
	मूलभूत ईपीएस (अवार्षिक) (रु.)	२.९३	4.40	0.09	११.७८	१.३४	રે.૭૮	(१.४०)	५.७८
	सौम्यिकृत ईपीएस (अवार्षिक) (रु.)	2.90	५.४६	0.09	११.६९	8.33	३.७५	(१.४०)	4.08

सही/-

भविष्य कुमार आझाद वसुली अधिकारी

डीआरटी ॥, मुंबई

१. जून ३०, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीकडून पुनर्विलोकित करण्यात आले. ऑगस्ट १४, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते व त्याच्या प्रकाशन मसुद्यास मंजुरी दिली. २. वरील महिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे साद्र केलेल्या तिमाही/वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण विवरण कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) व नंशनल स्टॉक एक्सचेंजेस (www.nseindia.com) व कंपनीची वेबसाईट (www.igenesys.com) वर उपलब्ध आहेत.

जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड साठी सही/-

सजित मलिक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन क्र.: ००४००३६६

ठिकाण : मुंबई.

दिनांक: ऑगस्ट १४, २०२४

E-Tender Notice No.- 03 (Year 2024-25)

Department vide E-Tender Notice No.03 (Year 2024-25)

invites bids for 01 number of works which will be displayed

on the website www.mahatenders.gov.in. from dt

19/08/2024 to 02/09/2024 up to 3.00 pm Last date for

Nashik Municipal Corporation Nashik Municipal Corporation

जनसंपर्क/जा.क्र/१५६/२०२४/दि.१६/०८/२०२४ "'पर्यावरण बचे, तो प्राण बचे ।'

1,254.80

Note - All further necessary notices/clarifications will be

acceptance of tender will be dt. 02/09/2024.

published on the online website.

Sd xxx

City Engineer

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

ENDED ON JUNE 30, 2024

Nashik Municipal Corporation, Nashik Public Works



AMBERNATH BRANCH

Megdhoot Apartment, Swami Samarth Chowk, Opposite Mohan Jyot Society, Shive Mandir Road, Ambernath East-421501

Appendix IV POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

Whereas.

The undersigned being the Authorised Officer of the Central Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 31.01.2024 issued under Section 13 (2) of the said Act. calling upon Borrowers/Mortgagor/Guarantor Mr. Ashok Mankaji Kamble, Mr. Rajesh Ashok Kamble, Mrs. Ashwini Ashok Kamble and Mr. Ashish Ashok Kamble (Legal Heir) to repay the aggregate amount mentioned in the said Notice being Rs. 62,44,428/- (Rupees Sixty Two Lakh Forty Four Thousand Four Hundred Twenty Eight Only) with principal plus interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs & charges etc. incurred and to be incurred thereon within 60 days from the date of the said Notice.

The borrowers/mortgagors/guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules, 2002 on this 12th of August of the year 2024.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Central Bank of India, Ambernath Branch for an amount of Rs. 62,44,428/- (Rupees Sixty Two Lakh Forty Four Thousand Four Hundred Twenty Eight Only) principal plus and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of subsection (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Flat No. 704, 7th Floor, Shree Heights, Vill-Shivaji Nagar, Dombivali West, Thane-421202 Survey No. 135 Admeasuring 650 Sq.Ft. Dist. Thane Maharashtra.

Authorized Officer Date: 12.08.2024 Place : Dombivali Central Bank of India

PROCLAMATION OF SALE OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I **DEBTS RECOVERY TRIBUNAL - I, MUMBAI**

Sd/-

Place : Nashik Date : 14th August, 2024

2nd Floor, Telephone Bhayan, Strand Road, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005 R. P. No. 125 of 2017 DATED:- 13/08/2024

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCYACT, 1993

Smt. Sujata Shailesh Dwivedi & Ors ...Certificate Debtors

To,
1. Smt. Sujata Shailesh Dwivedi, 32-B, Arunodaya Apartments, Sunder Nagar, Kalina, Mumbai - 400 098
2. Mr. Rajan Shailesh Tanjore, 32-B, Arunodaya Apartments, Sunder Nagar, Kalina, Mumbai - 400 098

3. M/s. Rushabh Enterprises, Jagat M. Parikh, 101, Alak Jyot CHS Limited, Aarey Road, Goregaon (East), Mumbai -400 063.

4. Ms. Harpreet Kaur, Alak Jyot CHS Limited, Aarey Road, Goregaon (East),

5. Jasbir Kaur Dang , Alak Jyot CHS Limited, Aarey Road, Goregaon (East),

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. I Mumbai has drawn up the Recovery Certificate in Transfer Original Application No.1128 of 2016 for Recovery of Rs.22,54,643/- (Rupees Twenty Two Lakhs fifty four thousand six hundred forty three only) with interest and cost from the Certificate debtor is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate/Decree.

And whereas the undersigned has ordered the sale of the property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum 43,90,230/- (Rupees forty three lakhs ninety thousand two hundred thirty Only) as on 16th January 2023 inclusive of cost and interest thereon.

1. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 17/09/2024 between 02.00 PM to 4:00 PM (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. I Mumbai has

required) by e- auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. C 1 India Pvt Ltd., M/s. C 1 India Pvt Ltd., Plot No. 68, Sector 44, Gurugram -122003, Haryana, India. Website www.bankeauctions.com. Email maharashtra@c1india.com and gujarat@c1india.com Contact Person - Mr. Bhavik Pandya 8866682937 Support help desk 01244302000.Contact Person and Name of Bank officer Mr. Sarwesh Kumar (Chief Manager), Mob: +91 9769291662

The sale will be of the property of the Defendants above named as mentioned in the Schedule below and the liabilities and claims attaching to the said property so far as they have been ascertained, are those specified in the Schedul against property

 The property will be put up for the sale in the lots specified in the Schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sal also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the

other person, having any duty to perform in connection with sale either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there unde and to the further following conditions.

5. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not answerable for any error, mis-statement or omission on this proclamation. The assets shall be auctioned as per the following details:-

No. of lots	Description of the property	Date of inspection	Reserve price	EMD Amount	Increment Bid
1	Flat No.902,9th Floor, on the building known as "Alak Jyot" situated at Aarey Road, Goregaon (East), Mumbai-400 063		50,00,000/-	5,00,000/-	2,00,000/-

offers along with EMD, is payable to big in the said E-Auction. In e online offers along with EMD, is payable by way of RTGS/NEFT in the Account No. 3330130839 in the name of Central Bank Of India ARB IFSC Code No. CBIN0280606 of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers along with EMD and the other information/details is on or before 12/09/2024 up to 4:30 p.m. The physical inspection of the immovable operty mentioned herein below may be taken on 09/09/2024 between

principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation/attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider

10. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after

other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 8 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-1, DRT-1@ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/-

be made only in the account number mentioned by such bidder by the

15. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found

unreasonable or postpone the auction at any time without assigning any

	Sr No	Description of the property to be sold with names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	Revenue assessed upon the property or any part thereof	Details to any encumbrance to which property is liable		
Γ	1	2	3	4	5	
	1	Flat No. 902,9th Floor, on the building known as "Alak Jyot" situated at Aarey Road, Goregaon (East), Mumbai-400 063	Known	Not Known	Not Known	

Given under my hand and seal of this 13th day of August, 2024



Date: 14/08/2024

The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

The public at large is hereby invited to bid in the said E- Auction. The online

The copy of Pan Card, Address proof and identity proof, E- Mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-1, DRT-I, Mumbai on or before 12/09/2024 up to 4:30 p.m. In case of failure bid shall not be considered.

adjustment of EMD by next bank working day by 4:30 P.M from the date of auction in the said account as per detail mentioned in the para - 8 above.

11. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday of

@ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/-through DD in favour of Registrar, DRT-1, Mumbai.
12. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.
13. The refund of EMD to the usuccessful bidders at the close of auction shall.

13. The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall

14. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS".

(AJEET TRIPATHI) Recovery Officer - I, DRT-I, Mumbai.



PUBLIC HEALTH DEPARTMENT INSECTICIDE BRANCH PEST CONTROL OFFECER A WARD

74, Mint Road, Fort, Mumbai-01 Tel. No. (Office): 022 2269 5091. Email ID: pcoaward@gmail.com

No.: PCO / A / 546 / E., Date 16.08.2024 **NOTICE**

Applications are invited from registered Sahakari / Berojgar Seva Sahakari Sansthas, for providing Volunteers to render Insecticidal treatment at building construction sites for 5 months to control of Malaria / Dengue in A-ward.

Interested Sansthas should download applications on M.C.G.M. portal http://portal.mcgm.gov.in or contact at the **Pest Control Office**, 74, Mint road, Fort, Mumbai-400 001, Tel. No. (Office): 022 2269 5091.

The last date for submission of applications at Pest Control Office is Date: 06.09.2024 before 4.00 p.m. on working days.

> **Asstt. Commissioner** A Ward

PRO/965/ADV/2024-25 Avoid Self Medication

received from my client Imtiaz Avub Khan, R/at Jari Mari Kurla, the notice is hereby given to the public that my client decided to purchase property which is mentioned in below annexture Any person having any claim in respec of the said property or part thereof by way of sale, exchange, mortgage charge, gift, maintenance, inheritance possession, lease, tenancy, license, or under any will, under any decree, order, or under any agreement or in any other manner, or any dispute as to the boundary or otherwise or in any other way having any interest are hereby requested to inform in writing in below adress and to make out the same together with supporting documents, evidence to the undersigned within the period of 14 days of the publication nereof. In default, it will be presumed that there is no claim.

Schedule-1 Property Situated at Dawle. Tal and Dis .Thane. Area Asses- Pot-ment Kharaba

Add: Office at 202, Anand Palace Tembhi naka, Near Thane

Adv.Granthali Apte

THAKKERS DEVELOPERS LTD. Regd. Office: 18, Third Floor, Kantol Niwas, 37/39, Modi Street, Opp. G.P.O. Fort, Mumbai- 400 001. Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for The Quarter Ended 30th June, 2024. CIN:-L45200MH1987PLC043034

	(Figures are Rupees in Lakh except EPS											
			STAND	ALONE			CONSOLIDATED					
Sr. No.		For the Quarter Ended on 30/06/2024 (Unaudited)	For the Quarter Ended on 31/03/2024 (Audited)	For the Quarter Ended on 30/06/2023 (Unaudited)	For the Year Ended on 31/03/2024 (Audited)	For the Quarter Ended on 30/06/2024 (Unaudited)	For the Quarter Ended on 31/03/2024 (Audited)	For the Quarter Ended on 30/06/2023 (Unaudited)	For the Year Ended on 31/03/2022 (Audited)			
1	Total Income from Operations	334.99	235.86	1042.97	1779.21	492.01	696.43	1042.97	3211.95			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(47.12)	(194.81)	83.84	(357.31)	(33.07)	(223.00)	48.81	(176.14)			
3	Net Profit/(Loss)for the period before tax (after Extraordinary Items)	(47.12)	(194.81)	83.84	(357.31)	(33.07)	(223.00)	48.81	(176.14)			
	Net Profit/(Loss)for the period after tax (after Extraordinary Items)	(47.30)	(175.54)	83.84	(253.77)	(33.24)	(225.97)	48.81	(94.84)			
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(47.30)	(150.24)	83.84	(228.47)	(33.24)	(200.66)	48.81	(69.53)			
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0.00	0.00	0.00	12777.31	0.00	0.00	0.00	13549.03			
7	Paid up Equity Share Capital (Face Value of INR 10 each)	900.00	900.00	900.00	900.00	900.00	900.00	900.00	900.00			
	Earnings Per Share (Face Value of INR 10/- each) (for continuing and discontinued operations)			Ö								
	Basic	(0.53)	(1.95)	0.93	(2.82)	(0.37)	(2.51)	0.54				
	Diluted	(0.53)	(1.95)	0.93	(2.82)	(0.37)	(2.51)	0.54	(1.05)			

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock Exchange website

For and on behalf of the Board of Director NARENDRA M. THAKKER DIRECTOI DIN-0008322

G V FILMS LIMITED

Regd. Office: Gala No B 14 B 1st Floor Pravasi Industrial Estate Goregaon Mulund Link Road, Goregaon East, $Mumbai-400063\ Tel: 022-47495238\ E-mail\ address: cs.gvfilms@gmail.com\ Website: www.gvfilms.in$ CIN: L92490MH1989PLC238780

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30/06/2024 (Amount in lakhs

- 1			Quarter Ended				
١	Particulars	30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024		
ı		(UnAudited)	(Audited)	(UnAudited)	(Audited)		
	1 Total Income from Operations	5.48	(0.04)	21.00	81.47		
١	2 Net Profit / (Loss) for the period before Tax,						
1	Exceptional and/or Extraordinary items	(69.63)	(65.21)	(45.94)	(143.43)		
١	3 Net Profit / (Loss) for the period before tax						
1	after Exceptional and/or Extraordinary items	(69.63)	(65.21)	(45.94)	(143.43)		
١	4 Net Profit / (Loss) for the period after tax after						
1	Exceptional and/or Extraordinary items	(69.63)	35.38	(45.94)	(42.84)		
1	5 Total Comprehensive Income for the period						
١	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
1	and Other Comprehensive Income (after tax)]	(69.63)	35.38	(45.94)	(42.84)		
1	6 Equity Share Capital	9146.28	9146.28	9146.28	9146.28		
1	7 Earnings Per Share (FV of Rs. 1/- each)						
1	(for continuing and discontinued operations) -						
1	1. Basic:	(0.0076)	0.0039	(0.0050)	(0.0047)		
ı	2. Diluted	(0.0076)	0.0039	(0.0050)	(0.0047)		

Note 1 ADDITIONAL INFORMATION ON UNAUDITED STANDALONE FINANCIAL

	RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2024 (Amount in lakhs							
		(Year ended					
Particulars		30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024			
1		(UnAudited)	(Audited)	(UnAudited)	(Audited)			
1	Total Income from Operations	0.05	0.05	0.11	0.38			
2	Net Profit / (Loss) for the period before tax							
1	after Exceptional and/or Extraordinary items	(58.58)	(52.84)	(21.42)	(128.30)			
3	Net Profit / (Loss) for the period after tax							
1	after Exceptional and/or Extraordinary items	(58.58)	(52.84)	(21.42)	(128.30)			
4	Total Comprehensive Income for the period							
1	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	(58.58)	(52.84)	(21.42)	(128.30)			
Note 2: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Populte filed with the Stock								

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stocl Exchange websites (www.bseindia.com) and company's website (www.gvfilms.in). For G.V. Films Limited

Mr. BALAGIRI VETHAGIRI VETHAGIRI DIN: 01735497

Notice is hereby given that Shri Jagdish Harishankar Jani & Smt. Geeta Jagdishbhai Jani, are the owners of Flat No. 21, second floor . Mahesh Nagar No. 3 CHS Ltd., Janat

0-18-70 1.14 0-01-30 Date: 17/8/2024 Sd/-

District Court Thane (w)

Particulars For Quarter Ended June 30, 2024 March 31, 2024 June 30, 2023 March 31, 2024 (Audited) (Unaudited) Revenue from operations 933.48 Net Profit / (Loss) for the period before (1,540.73 Tax, Exceptional and/or Extraordinary items (1.540.73) Net Profit / (Loss) for the period before

(552.88)(1,341.20)(3,656.15)(1,341.20) (552.88) (3656.15) after Exceptional Extraordinary items Net Profit / (Loss) for the period after (1,540.95) (1,341.49) (3657.48) Exceptional Extraordinary items Total Comprehensive Income for the (1,149.98)(537.54 (1,344.52 (3600.51 period Equity Share Capital (Face Value of Re 13,129.80 8,398.44 10,970.16 10,970.16 1/- each) Earnings Per Share (after extraordinary -0.09 -0.05 -0.16 (0.33)items) (Face value of Re. 1/- each)

Basic and Diluted

1. Summary of Standalone financial results of KBC Global Limited

Particulars	F	For Year Ended					
	June 30, 2024	une 30, 2024 March 31, 2024		March 31, 2024			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
Revenue from Operations	933.48	1,254.80	971.02	2,061.20			
Profit before tax	(1,529.81)	(537.61)	(1,333.03)	(3,706.21)			
Profit after tax	(1,530.04)	(539.88)	(1,333.32)	(3,707.55)			
Total Comprehensive Income	(1,532.06)	(541.90)	(1,335.35)	(3,715.64)			
The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges							

under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results is available on the stock exchange website (www.bseindia.com), (www.nseindia.com) and on the company's website www.kardaconstruction.com 3. The above results were reviewed by the Audit Committee on 14thAugust, 2024and approved by the

Boardat their meeting held on 14thAugust, 2024 FOR KBC GLOBAL LIMITED

Sd/-NARESH JAGUMAL KARDA

Managing Director DIN: 01741279

(₹ In Lacs)

AJR INFRA AND TOLLING LIMITED

(formerly Gammon Infrastructure Projects Limited)

CIN: L45203MH2001PLC131728

Registered Office: 3rd Floor, Plot No. 3/8, Hamilton House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038. INDIA Tel: 91 - 22 - 67487200; E-mail: info@ajrinfra.in; Website: www.ajrinfra.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

STA NDALONE CONSOLIDATED **Particulars** Quarter No Quarter Quarter Previous Quarter Year ending ending June 30, nding June Year ending March 2024 March 2024 2023 March 2024 2024 (Audited) (Reviewed) (Reviewed) 286.99 7,668.49 Total Income from Operations 468.9 2,022.42 (1,553.09 Net Profit / (Loss) for the period (before Tax (358.18 21.58 663.15 (7,347.88 (28,871.20 Exceptional and/or Extraordinary items#) (22,935.35) Net Profit / (Loss) for the period before tax (474.47 (22,409,91 663.15 (23.984.58 (7.244.88) (after Exceptional and/or Extraordinary items# Net Profit / (Loss) for the period after tax (0.68)(22,435.31) 633.60 (24,086.59 (6,773.66) (23,057.76) (after Exceptional and/or Extraordinary items# (0.68)(22,436.67) 633.60 (24,087.95) (6,773.66) (23,060.34) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital 18.917.64 18.917.64 Reserves (excluding Revaluation Reserv (1,41,210.28 (2.71.586.3)as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) (0.00)(2.38). Basic: (2.56) 0.07 (0.59)(2.00)

Notes:

Place: Mumbai

Date: 14th August, 2024

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s)i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and the Company's website www.airinfra.in

For AJR INFRA AND TOLLING LIMITED

Mineel Mali Whole Time Director DIN-06641595

GENESYS

GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED

Registered Office: 73A, SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400096 Website: www.igenesys.com | Email: investors@igenesys.com CIN: L65990MH1983PLC029197 | Tel No.022-4488 4488 | Fax No.022-28290603

Extract of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2024

		Standalone Consolidated							
Sr	Particulars		Quarter ended		Year Ended	Quarter ended			Year Ended
No		June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total income from operations (net)	5,666.67	7,019.14	3,511.91	19,949.22	5,716.54	7,163.26	3,547.27	20,326.93
2	Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax exceptional and / or extra ordinary items)	1,507.85	3,070.99	58.39	6,031.39	877.71	2,410.04	(523.62)	3,717.55
3	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (after exceptional and / or extra ordinary items)	1,507.85	3,070.99	58.39	6,031.39	877.71	2,410.04	(523.62)	3,717.55
4	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (after exceptional and / or extra ordinary items)	1,159.84	2,159.60	35.61	4,494.84	529.70	1,478.88	(546.40)	2,161.23
5	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax and after share of loss of associate (after exceptional and / or extra ordinary items)	1,159.84	2,159.60	35.61	4,494.84	529.70	1,478.88	(546.40)	2,161.23
6	Total Comprehensive Income / (Loss) for the period	1.27	(8.82)	(12.12)	5.10	10.63	(127.80)	(49.57)	0.13
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,161.11	2,150.78	23.49	4,499.94	540.33	1,351.08	(595.97)	2,161.36
8	Total Comprehensive Income for the period attributable to:								
	NON - CONTROLLING INTEREST	-	-	-	-	(7.84)	(9.75)	(13.94)	(45.93)
	EQUITY SHARE HOLDER'S OF THE COMPANY	1,161.11	2,150.78	23.49	4,499.94	548.17	1,360.83	(582.03)	2,207.29
9	Net Profit/(Loss) for the year attributable to:								
	NON - CONTROLLING INTEREST	-	-	-	-	(8.44)	(6.15)	(13.37)	(46.06)
	EQUITY SHARE HOLDER'S OF THE COMPANY	1,159.84	2,159.60	35.61	4,494.84	538.14	1,485.03	(533.03)	2,207.29
10	Equity Share Capital (Face value of Rs. 5/- each)	1,979.93	1,977.03	1,888.70	1,977.03	1,979.93	1,977.03	1,888.70	1,977.03
11	Other Equity				53,140.90				47,100.76
12	Earnings per Share (weighted average) (Face value of Rs.5/-each) (For continued and discontinued operations)								
	Basic EPS (Not Annualised) (Rs.)	2.93	5.50	0.09	11.78	1.34	3.78	(1.40)	5.78
	Diluted EPS (Not Annualised) (Rs.)	2.90	5.46	0.09	11.69	1.33	3.75	(1.40)	5.74

Place: Mumbai

Date: August 14, 2024

1. The financial results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee. The Board of Directors at its meeting held on August 14, 2024 approved the same and its release 2. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year ended financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchanges (www.nseindia.com) and on the website of the Company (www.igenesys.com.)

> For Genesys International Corporation Limited SAJID MALIK CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR DIN No: 00400366

Nagar Road, Bhayander (W), Tal. & Dist. Thane, and that they have lost original builde Agreement Dated 15/09/1978, executed between M/s. Chimanlal Shankerlal Patel, and M/s. Vikas Vidhyalaya, in respect of the said Flat and they have agreed to sell the said Flat. Any person/s having any claims can object in writing together with documentary

PUBLIC NOTICE

vidence at :1105 solitaire C wing hiranandar Estate Patlipada thane west 400607 within 14 days from date of notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim on the said Flat and the sale proceeds will be completed of which please take a note Date: 17.08.24 Sd/-Place : Mumbai Adv. Rashmi Singh

KBC GLOBAL LIMITED (Previously known as Karda Constructions Limited)
CIN: L45400MH2007PLC174194 || E-mail: admin@kardaconstruction.com
Reg. Office: 2nd Floor, Gulmohar Status Above Business Bank, Samarth Nagar, Nashik Mh 422005 In
Website: www.kardaconstruction.com | Phone: 0253-2465436

KARDA **BUILDERS & DEVELOPERS**

(₹ in Lakhs except Earnings Per Share)

971.02

(Unaudited)

Ended

(Audited)

2,061.20

Sd xxx

Commissioner and Administrator